

Shalimar Productions Limited

6th May, 2023

BSE Limited

Corporate Services Department, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

Ref: Scrip ID:- SHALPRO Scrip Code:- 512499

Sub: Newspaper Publication of Notice of the Board Meeting

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 6th May, 2023 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 12th May, 2023;

- 1. Active Times (English Daily)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Daily)

Kindly take the above information on record and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Shalimar Productions Limited

Tilokchand Kothari

Director

DIN: 00413627

Encl: A/a

——Busi<mark>ness</mark>-

CHANGE OF NAME

We ABDUL SAJEED ABDUL HAI and RASHIDA ABDUL SAJEED have changed our mino

documents.

We ABDUL SAJEED ABDUL
HAI and RASHIDA ABDUL
SAJEED have changed our mino
son's name CHAUDHARY ASAD
ABDUL SAJID to CHAUDHARY
ASAD ABDUL SAJIED as pe

PUBLIC NOTICE 44233, 196493 for 450 shares under followood on 6503247 being Dis No. 245355. 225304 (50), 141637097-44167718 (50), 225304 (50), 141637097-44167718 (50), 245304

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

se me sant fatt", and holding five fluthy sale-ly-drawbere of fit 5.50 - exhauster of his 5.00 - exha

Place : Mumbei Date : 06/05/2023

PUBLIC NOTICE

say and declare that my client N Charatkar (lat Owner) have lost/ is following Original Agreeme 0-12-2013 from my client resider his following Original Agreement dated 22-12-2013 from yellent resistence at the time of maintenance, the misplaced documents vs. Original Agreement Charge Vallent States at the Vallent State Vallent Vallent State Vallent State Vallent Vallent State Vallent State Vallent State Vallent Vallent State Vallent Vall

entertained by the undersigned Sdf-Date, 06-05-2023 VIVEK B. SUDADE Place: Mumbai Advocate High Court

PUBLIC NOTICE

Sd/- ADV. ARCHANA S. JOSHI Date: 06/05/2023 Place: Dombivli

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MRS
JAYALAKSHMI KANNAN is current owner or
Fatt No.3, Ground Floor, Raji Mansion Cooperative Housing Society Ltd, Plot No.1
Vallabh Baug Lane, Garodia Nagar, Ghatkopa
(East), Mumbai – 400077 area admessuring 550,
gl. carpet, she became 50% owner by virtue o
legal her of Late MR. K. V. SWAMINATHAN IYER
(Father) and Other 50% connet by virtue of Release igniher in Las MR. K. V. SWAMMEN THAN ITS "Smith and the 50% once by vinual of filesias seed dead of 24 January, 2022 exocided by her motive MR. RAMES SYAMMANTHAN HER R. K. V. SWAMMANTHAN HER DEPARTMENT (In the 1997 of 1

misplaced.

Hence this notice is hereby given that an

jing this notice, PRACHI N. SHAH Advocate High Court and Notary Flat No. 905, Calxwood, Rurrwal Green, nd Goregaon Link Road, Nahur, Bhandi pai-400 078, Mob.: 93240871861 98201

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

NOTICE

hereby given that presum to Regulation with Regulation 47 of the SEBI (Listing and Disdosure Requirements) Regulation Meeting of the Board of Directors of the ywill be held on 12th May, 2023, at the difficult of the Company, inter-alia, 1 Registered Office of the Company, inter-als, consider and approve the Judder Financial Resul or the fourth quarter and year ended 31st March (023 alongwith other business, if any. "his information is also available on the website of Sisting imited - www.bseindia.com where the securities in programmy are listed and is also available on the vebsite of the Company - www.shallmarcro.onom

(Tilokchand Kothari Director - DIN: 00413627

PUBLIC NOTICE

behalf of Smt. Pramila Ekrath K ath Dunda Khade & Smt. Pram Distriction and the state of th

NOTICE

Notice is hereby given to general public that ALTAF SHUKAT ALI SUMBAD & KADEER IKRAR KHAN are an owners of the N.A land bearing survey to 174, Hissa no. 3, area 6 Gunths or 174, Hissa no. 3, area 6 Gunths Dist. Paliyar. My client has decided to Dist. Paliyar. My client has decided to purchase the said land from the above owners, and the negotiators are giving on. The purchase has asked me to give title of the said land.

give tille of the said land.
So, anyone having any right, title, interest, heiship rights, agreement, mortgage, on the above referred land, then please write to the undersigned, with necessary documents within 14 days from the publication of this notice, failing which my client will purchase the land and thereafter no claim will be considered which please be noted.

l which please be noted.

JOHN M. RODRICKS
ADVOCATE
Office No. 2, First Floor,
New Shanti Ganga Apt.,
Opp. Bhayander Rly. Stn.,
Bhayander (E), 401105
Mob.: 9892401349

PUBLIC NOTICE

ereby notice is given on behalf of client i at "Room No. B-4, Akurli Ratndeep CHSLTE lot BD-25, RSC-3, Akurli Road, Kandiva i) Mum.400 101' is purchased by M

Sdi-ocation: Mumbai Bi6,Plot BD-2,Mhada Colony No.1, Kandivali (E) 400 101 CN.No.9324519506

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri, Gajanan D, Parab was the conver of Fat No. 243, on Second Hoor, in Yamuna Nagar Park Co. Op. Hog. Soc., Ltd. Situated at Village, Navayans, Pibayander (E), Tall Charles Andrew (E), Tall Charles (E), Tall Cha

somes resure certificate in respect of above. Hall his bridges, and a state of the state of the

orclaim is their over it. Sd/-Mr.Dheeraj B. Mishra (Advocate) Date: 06/05/2023

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT

TOY CITEM IS HALL INI A SHO K
CHAUDHANN'S THE OWNER OF A SHALL INI
CHAUDHANN'S THE OWNER OF A SHALL INI
CHAUDHANN'S THE OWNER OWNER

LOOP, Hog Jeen Soc. Ltd., situated at
Raheja Township, Malad East, Mumbal

CHANA AGREEMENT owner, or the owner

DEVELOPMENT OWNER OWNER

DEVELOPMENT CO. LTD. AND

VASUMATI D. ZAVERI & KALPESH D.

ZAVERI in respect of abovessed Flat is
MISPLACED. After much effort it is not

STREAM TOWNER OF THE OWNER

MISPLACED. After much effort it is not

STREAM TOWNER OWNER OWNER

JEEN OWNER OWNER OWNER

JEEN OWNER OWNER

JEEN OWNER OWNER

JEEN OWNER

treated as walveu, in the control of the binding on my clients.

ADV. RAJESH SHARMA
Shop No 2, Outpta Compound, Opp
Registration Office, Registration Office, Augustration Office
Lane, Goregaon (W), Mumbai-400062
Mb. 9819113873

Augusta Dated: 06-05-2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public allarge that my client SHRI. RAVIAMAL RAM NARAYAN SINGE, is the cowner of the Flat No.104, adm. 225 sq.ft, carpet on is Teoric Building of the Company of the Compan

Sd./-K. M. PANDEY (ADVOCATE) Near Royal College, & Jscon Temple, Mira Road (East), Dist Thane 401 107. Date: 06/05/2023 Place: Mumba

N. K. MAGADH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Jkanth Kingoon, aVihar (West), Mumbai - 4uu PUBLIC NOTICE WIJMAR P. SHETH

stween 9 a.m. to 10 attraction of the period.
For N. K. MAGADH Co-operative Housing Society Ltd.
Sd/Hon. Secretary

PUBLIC NOTICE

ine surfueULE ABOVE REFERRED TO.
All Pilece and Parcel of Flat premises bearing No. 204, on Second Floor, H. No. 1677260, Bigds, No. 21, Named as 197260, Bigds, No. 21, Named as 197260, Bigds, No. 21, Named as 197260, Bigds, No. 21, No. 2

District and District Thane:
AKBAR ALI MOHAMAD KHAN
Date: 08/05/2023 (Advocate High Court)
Add; -46, Saibaba Nagar, SRA CHS Ltd, Eisser
Dongri, Eisser Road, Borivall (W), Mumbai -92,
Mobile: +91 9699487171 / +91 9167997491

PUBLIC NOTICE

CAUSILES NOVILLES
TAXE MOTECT HAT Get eithers 11 Mer. ROMEGNI
ROSHAN AL ASAGAL (2) MES. MERNA SOM.
DIC Lobe MR. ROSHANAL ASAGAL (2) MES. MERNA SOM.
DIC Lobe MR. ROSHANALA SAGAL (2) MES. MERNA SOM.
DIC Lobe MR. ROSHANALA SAGAL are owners
building brown as Moth Clowal also disorbed in
properly bearing. So No 1201 March 10 bisson.
Duding brown as Moth Clowal and oxiocobed in
compression and the compression of the said
oxiocobed comments in respect of the
soundation and comments in respect of the
soundation and comments in respect of the
soundation and comments of the said
oxiocobed in the property of the
soundation in respect of the property by the
the
oxiocobed provision of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the comment of the property of the
soundation in respect to the property of the property of the
soundation in respect to

Original Agreement dated 2nd March 1968 Stered Serial No. 861 and 862 dated 10th

programes Senial No. 851 and 852, debed 10th. December 1958.
Any personal who has in his power, custoky and for possession any site document, agreement ander possession and site of the senior of the

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: THE SCHEDULK ABOVE REFERRED TO:
ALL THAT piece and prace of land crease id.
Ground piak 4 speer foot fully cocapped by Tearstein
Free staff buildy years and short Cheval 252-54.
A238. Collection New No. 1256 (party and
Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey No. 1256 (party and Laughten's Survey) (party and Survey) (pa

Notice is here by given that my client MR. ANIL KUMAR SHYAMLAL JAISWAL, is intend to purchase an ownership Residential communication and control of the section of the control of the con

Sidy
Dillip J. Parekh
Advecte High centre
Shop No. 8-44, Borand Rob. Siper
Shopping Complex. Bagil Cross Hoad.
And High Signature State Signature Signature

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

a Lane, Vithalwadi constructed on la gold S. No. 761, New S.No. 3403, 199 and New S.No.1469 and bear ral S.No. 1550 of Bhuleshwar Divis

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. JAMES THOMAS JOSEPH that Original Agraemas Sale executed JOSEPH that Original Agreement for Sale executed between the then Purchasers i.e. (1) MRS. DILSHAD MUKHTAR RATNANI, (2) MRS. HAMEEDA NIZARALI VIRANI, (3) MRS. ASHRAF GULAMHUSSAIN RATNANI from the then Vendor i.e. MR. NIZAR NOORDIN VIRANI by an Acreement for Sale atated (2/08/2/08/ MR. NIZAR NOORDIN VIRANI II yan Agreement for Sale dende d'20/92/090 which was duly registered in the office of Sun Registers Vasai 11 bearing No. 7855. Dated 02/09/2008 in respect of Flat No. 360 n Third Floor, in Fl. Willing, Area admeasuring about 357 St. F. (Built Up) I. expect of Flat No. 360 n Third Floor, in Flat Willing, Area admeasuring about 357 St. F. (Built Up) I. on the second of the control of

Wasai, Just. Pagnari lost.
So it is hereby requested that if any person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned original agreement shall return and or handover the original agreement shall return and or handover the original agreement system of the properties o

ADV. NAGESH J. DUBE
'Dube House', Opp: Bishop House,
Stella, Barampur, Vasal (W),
Dist. Palghar.
Place: Vasai
Date: 06.05.202:

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public as my client 5mt. Anjlab Single is the owner of below mentioned property. She had misplaced the property of the ham hisplaced the property of comment of the control of the control

any in transfer, mortgage, lie

PROPERTY DESCRIPTION Building, Eden Woods Cader Hous CHS Ltd., Near Vasant Viha Pokhran Road No-3, Thane (W 400610, Admeasuring Area 63.6 Sq. Mtrs. (Carpet) Thane, 5th May, 2023

Address: A-1/1, Shri Shramsafalya CHS. Ltd., Bara Bungalow, Kopri Colony, Thane (E)-400603 Mobile No-9833712680

PUBLIC NOTICE

e public at large that Mrs. Rukhs afique Shah (Nee Ms. Sa ukhasana Riazuddin was the Owne

PUBLIC NOTICE
TO MINISCONE STATE OF THE PUBLIC NOTICE
TO MINISCONE STATE OF THE PUBLIC NOTICE STATE
PRISON THE PUBLIC NOTICE STATE
TO MINISCONE STATE
TO MINISCONE
TO MINISCONE STATE
TO MINISCONE
TO MINISCONE STATE
TO MINIS transfer of the undermotioned residential flat will be completed without reference to such claim.
THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO: Residential Flat No.-720 adm. 649 sq.ft. Carpet area situated on the 7th floor. RAJNANDINI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. KK IMPERIAL, PLOT. 554A. S.NO. CTS.-F.S5 TPS-111, 21st. Road, Bandra West, Mumbai-IPS-111, 21st Road, Bandra West, M 400050, Maharashtra, along with 2 car spaces together with the right, title and of the Owner in the share capital in the Society being 10 fully goal up shares of each bearing distinctive nos. 101 to 11 inclusive) bearing. Share Certificate dated 25th September 2022 issued for 702. The building mentioned above. Place: Mumbal

702, of the building mentioned above.

Place: Mumbai
Date: 06-05-2023

Lawyer's Chamber, Blasker Building,
Bandra (Court, Tune Floor, A. K. Mary,
Bandra (East), Mumbai-400051.

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE notice that W. K. Kiram Mammohan Lolekar & Mrs. Jagalakshein Kiran Lolekar was the joint Mr. Kiram Mammohan Lolekar & Mrs. Jagalakshein Kiran Lolekar was the joint Garden Endew Bulling No.1 CHS Ltd. Polkriam Road No.2, Vasant What, Thane Carden Endew Bulling No.1 CHS Ltd. Polkriam Road No.2, Vasant What, Thane (1998) and the Control of the

Date: 6th May 2023 Sd/-Advocate. Vaibhav. Satyavan. Patil. Add: Jivdani Mauli Commercial, Nr. Shiv Mandir, Moregaon, Nallasopara East, Tal. Vasai, Dist Palghar, Pin. 401209.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our client Mr.
Mujim Abdul Hakim Khan is the bona
fide owner of Falk No. 106, 1st Floor, Doel
D'Souzza Nagar C.H.S.Ltd., 96 Feet Road,
Mohili Village, Sakinaka, Mumbal 400
072. Area Admessuring 370 Sq. Feet.
Grapet. By witter of Agreement dated
GRIGUTI980 Mis. Doel Developers have
said the above Falt in Mr. Bona D'Souzz.
Asside C. 103 G. 103 Sale dated 03(04/2003 Mr. Bona 09/ouza has sold the said Fal to Mr. Zakauliah Mohd. Inplat Khan A. 3 chors and the same is duly Registered Ved document No. BDR 3/237/2003. In the meantime one of the ouner Mr. Mohd. Khalid Mohd. Inplat Khan died on 15/12/2004. And theseafte by visu of 3/2200/2013 Mr. Zakauliah Mohd. Lepak Khan 2 chors to Sale challed 13/9/2013 Mr. Zakauliah Mohd. Lepak Khan 2 chors has sold the said Flatt to Mr. Abdul Hakim Abdul Rahim Khan and the same is duly ingelieded Vise document. No. KR. 3

Mandar Associates Advocates
Office: B -14, Shanti Shopping Center,
Opp. Railway Station, Mira Road (E),
Tal. & Dist. Thane - 401 107.
Place: Mira Road Date: 06.05.2023

LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that Mr.Nana Hari Kadam are owner of Flat No.107/B, Narmada Tower A and B Co- operative Ho u s in g S o c i e ty Ltd., Kharigaon, B.P. Road, Bhayandar (East) District: Thane: 401105 And that original Share Certificate No.55 distinctive No. 271 to the control of the co

Sd/-(Secretary) Narmada Tower A and B Co- op. Housing Society Ltd.,

Public Notice

PUBLIC NOTICE

NOTICE IN THE TOP YOW THAT TIME R PRADIP
KHEMANI & 2) MRS. TIMA P. BHATIA,
are the cowners of Residential Premises
at Flat No. B/2103, admeasuring
490 Sq. th. bull-up area on the 21*
Floor in BeWing, of Eldors Co-parative
Hiranandani Gardens, Hilliside Avenue,
Near Dr. L. H. Hiranandani Hospital,
Add Shankracharya Marg, Potul,
Add Shankracharya Marg, Potul,
Add Shankracharya Marg, Potul,
That 1) MR. PRADIP KHEMANI &
JURS. TIMA P. BHATIA are emening
above said Premises free from above said Premises free from above said Premises free from a 2) MRS. TNA. P. BHATIA are entering total an agreement to sell & dispose the above said Premises trees from all the above said Premises trees from all the above said Premises trees from all the appearance of the above said Premises the above said the appearance of the above said the appearance of the above said the appearance of the above said the a

PUBLIC NOTICE

Notico is heeby given to public allarge that the property described in schedule hereinbelow is owned by Mrs. Akshata Rohan Pai nee Akshata Anant Prabhu and Mr. Rohan Raghunath Pai and was purchased from Ms. Deepa Premchand Adward by an Agreement for Sale datec 21/10/2022 registered at Sr. No. BRL 21/43/72022 wish Sub-Ragistra, Borivali-2. Mrs. Akshata Rohan Pai nee Akshata Anant Parbhu and Mrs. Pairon Pacharatie

Flat No.304, admeasuring 24.15 Sq. Mrs carpet area equivalent fo 28.98 Sq. Mrs Built Up area on 3rd Floor in "Snow Drop. B Wing Co-operative Housing Society Lds Stutiest at 1c. Colomy, Borksii (West) Mumbai 400 103, building on Pilot of Isna bearing CTS No.926 8.227 of Willage Exer Taluka Borwali and within the limit of Municipal ward of Mumbai Municipa Corporation.

Sd/Geeta Nilesh Chavan,
Advocate High Court,
C/101 Dadar Miranda Apt.,
Veer Savarkar Marg,
Dadar (West), Mumbai 400 028
Mobile: 9820943124
Email: glabde@yahoo.com

PUBLIC NOTICE

IAM HERBEY INFORMING TO THAT, MR.
SHESHRAO BHINSANJI PAYGHAN (PAN
CARD NO - AHRPOPISZC, ADHARO (PAN
CARD NO

TAKAMI MARAR* and after the society registered the Building is known as "WIDTA" ALANI ("ADAR") and after the society registered the Building is known as "WIDTA" ALANI ("ADAR") and after the society registered the Building is known as "WIDTA" and "ADAR" ("ADAR") and

Interil Chesh
My Cleans MR, SHESHRAD BHWSANLI
PAYGHAN & MRS, VIMAL SHESHRAD
PAYGHAN MS SHESHRAD
PAYGHAN & MRS, VIMAL SHESHRAD
PAYGHAN MS SHESHRAD
PAYGHAN MS SHESHRAD BHWSANLI
PAYGHAN & MRS, VIMAL SHESHRAD
PAYGHAN MRS, VIMAL SHESHRAD
PAYGHAN MRS, VIMAL SHESHRAD
PAYGHAN WSR, VI PAYGHAN further states that they both are the 100 % owner of the above said SHOP NO. 001 GROUND FLOOR, in the "VIDYA LAXMI" in the "BALAJI NAGAR" and after the society

"BALAJI NAGAK" and after the society registered the Building is known as "VIDYA LAXMI" CO – OP HSG SOC LTD admeasuring 20.438 SQ. MTRS BUILT – UP AREA i.e 220.00 SQ. FT BUILT – UP AREA

So. FTBUILT-UP AREA
Any one have any objection reparding the
coveneship of above said Shop then within 15
days of this notice give on writing letter for
Advocate mention below. It within 15 days when
on one had given Letter about any
objection/complaint, then it is understandable
that no one has any objection about the above
said fitst and we hereby complete the process

(ADVOCATE HIGH COURT)
M/S. ATHARVA ASSOCIATES
Vishnu Vihar Complex, Bidg no. 06, Flat no.
01, Behind Snehanjali, Manvel Pada Rood,
Virar — East, Tal — Vasai, Dist — Palghar —
401305. Contact No. := 9768768645.

PUBLIC NOTICE

orson shall be treated as would not binding on our clients.

Schedule of Property

But 5 fully paid up

and not to hold go hour cleants.

Schedule of Property

schedule of Property

shares of Rs.50 each bearing
distinctive nos.46 to50 (both
inclusive) bearing Member
Registration No.4675of The
Registration No.4675of The
Rawmi Raj Cooperative Housing
Society Limited together with
nght, title, benefits, privaleges and
interest into and upon Flat
interest into and upon Flat
No.105, admeasuring in 560
square feet on the First Floor of
the Bull dring situated at
Pandurangwad , Dombid East, 1421201 in the Dombibility of
Survey , Taluka Kalyam Dist.

21221 in the Dombibility of
Survey , Taluka Kalyam Dist.

Soumiya Ali,

223 Consistance of Sanger

224 Chalatang CAS, Ganesh Nagar,

C2/25 Chaitanya CHS, Ganesh Nagar, Behind Icon Hospital Dombivli East, 421 201

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED
CIN. (Ed. 6000-1497PT, CO-44094
Registered Office: A-501, Heill Arin, S. V. Foat, Majal (West, Muribal 40004;
Phone No.: 022-8884-95000809, Fax: 022-888-9227;
Email: frib@linkinemelatifi.com. Westle: www.hinakamediafria.com;

	(Rs. in Lakh, excep						
Sr.	Particulars	Quarter Ended			Year Ended Year Ended		
No.			(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
		31,03,2023	31,12,2022	31,03,2022	31,03,2023	31,03,2022	
1	Total income	43.22	42.42	62.99	193.45	167.92	
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	15.21	26.06	11.03	90.26	76.97	
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	15.21	26.06	11.03	90.26	76.97	
4	Total Comprehensive Income for the period after tax	10.58	19.56	8.30	66.81	57.32	
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20	
	Reserves (excluding revaluation reserve as per Audited Balance Sheet of the previous accounting year)				545.98	479.17	
7	Earnings Per Share (EPS) (Face value of Re. 1/- each) Basic & Diluted	0.01*	0.02*	0.01*	0.07	0.06	

rotes:
The above is an extract of the detailed format of the Aucited Fir
The above is an extract of the detailed format of the Aucited Fir
The SEBI (Listing Obligations and Disclosure Requiremen
Results are available on the Company's website www.luhan.kam
the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com.

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

PUBLIC NOTICE bearing Dist No. 141637087-14163 1443961 (100), 6 243334 (50), 141637874-1410-730 rbu.

Förbd4882-574646 (10), 6148274-84

61482747 (100), 159924984-199925043

150), standing in the aname of Kiran S.

Graits in the books of Learne A. Toutro

that agolded to the Company for issue of displacet struce certification in less thereof. Any person with beat dation on the said strates should oble such claim with the Company registered at 12A Thouse Shader Calaking the Company of the Company will proceed to lesse displaced share conflicted in respect of the said shares.

सहकारी संस्थाचे उपनिबंधक (म्हाडा), खोली क्रमाक: २९९

भी, मेंहूल प्रभावित्या. पिरुष्य भी, मेंहूल प्रभावित्या. जीवों क्रांतर ७०५, विशिव्य क्रांतर ४८, पान्तर भी, मेंदूल प्रभावित्या. जीवों क्रांतर ७०५, विशिव्य क्रांतर ४८, पान्तर भी, पान्तर प्रभावित्या. जीवों क्रांतर ७०५, विशिव्य क्रांतर ४८, पान्तर १५, पान्तर , जीवित्य (शिव्य), ब्रिव्य १००५, ४०, जीवां विश्वयं क्रांतर अव्याप्त विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर व्याप्त क्रांतर व्याप्त क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर व्याप्त क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर व्याप्त विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर व्याप्त विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर व्याप्त विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर क्रांतर विश्वयं क्रांतर क्रां

सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई

जाहीर सूचना

त्याग व स्थगित केले आहेत. मुंबई, आज दिनांकीत ६ मे, २०२३

र अनज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

पंतर्ध स्थान ।

प्राह्मिं स्थान स्थान ।

प्राह्मिं स्थान स्थान

राजीचे मुठ पारायमाणाव ज.१५
यासावार १३, ५०१ र तेती पारायार मार्ग मंत्रीमें ताले, मुर्च वेथे राज्यार मंद केसी आहे, वर योगा व्यक्तीम, वेक, तिमीर संस्थेय यासावात बारी आधिवार, हक, हित, राणा, मारणी असावात राजी तेत्री संस्थापत पार्मी मार्ग केसेच्या पारायार आस्याया तालोपायून १५ दिसमात कळावी. त्युलेल अपेशासी हामा विभागत पोरात जायार गाँठ.

पाराया विभागत विभागत पोरात जायार गाँठ.

पाराया विभागत विभागत

६, फेल्थम हाऊस, १०, जे.एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१



the line pipe people : एल१९९९एमएम१९८८पीएलसी०४७४०८ वर्ष: मॅन हाऊस, १०१, एस.च्ही, रोड, प्यन हस समोर, ल्व१९८८पीएलसी०४७४०८ ०१, एस.च्ही. रोड, पवन हंस समोर, ६. **बुष्ट्यनी:** (०२२) ६६८८ ८३३३ **साईट:**www.mangroup.com विलेपाले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५ **ई-मेल**:cs@maninds.org, **वेक**

हेली आहे आता तर्ष चारपार होना पूचन पाठवणात आत्ती आहे. विविद्धित वाले के तर्यो से लिएग सार्योच्या संस्थान संस्थित हिम्मीडिंग करकारी हैं। विविद्धित वाले हैं हैं हैंग्रिक हैं कर के तर्योच्या से स्थान हैं हैंग्रिक हैं कर के तर्योच्या संस्थान हैंग्रिक हैं कर के तर्योच्या से स्थान हैंग्रिक हैं कर के तर्योच्या से स्थान हैं हैंग्रिक हैं कर के तर्योच्या से स्थान हैंग्रिक हैं हैं हैंग्रिक हैं हैं हैंग्रिक हैं हैंग्रिक हैं हैंग्रिक हैं हैं हैंग्रिक हैंग्रिक हैं हैंग्रिक हैं हैंग्रिक ह

- मिळेल. अहमे गंबा आपनाया, धामायात co@gmaindo.org या लिए सम्बन्धाः संपत्तीचा संपत्ताच करेळो रामा सम्बन्धाः केला स्थान आणि प्राचीचा संपत्ताच संदर्शन पर प्राचान स्थान स्थान प्राचीचा स्थान स

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाणः मुंबई दिनांकः ५ मे २०२३

MAN

सही/-राहुल रावत कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सहकारी संस्थाचे उपनिबंधक (म्हाडा), खोली क्रमांकः २११

भी, मुस्तक्ष रचेत्र ... गैर-अर्जवार ... ग्रामकी ग्रामकी ... ग्रामकी ग्रामकी ... ग्रामकी .

सहकारी संस्थाचे उपनिबंधक (म्हाडा), खोली क्रमांक: २९९

चेत करीत आहे की, श्री. शेषराव पॅन कार्डक्र. एएचआरपीपी२१९२ ८७८ १०१३ ०२३८) व श्रीमती वि रॅन कार्डक्र. गाल्यक्ता

कांद्रीवर्षाती, पुंच-2-coco a पर एप्यान्यता पार्ट्र कर्यों कर्या कर्य कर्या करा कर्या कर्या कर्या कर्

त खरता करता हात.

अिहलांनी पुढ़े तुमद केले आहे की, सोसायटी अमाणवत्र इह.००१ मधील अनुक्रमांक ००१ ते ०१: इ.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले संसह सदर प्लॉटकरिता भागप्रमाणपत्रात माइन्य लांची नांचे हस्तांतर केली.

शाणि पुतीन प्रक्रिया पूर्व केली आईल.
स्वि/अंड. नितम मागेश बेटे
(बंकील उक्त व्यावसाय)
में, अववर्ष आसासिय)
विष्णु विश्व कोण्येक्स, प्रमात क्र.०.६,
स्वेट क्र.०.१, स्वेतंत्रक्रीण्या मान्,
मनवेत्ताचा रीड, विवाद पूर्व), तत्त्वकृष बार्य,
क्रिक्त प्राच्य प्राच्य अंप्यक्ष स्वर्ध क्र.०.६,
स्वेट क्र.०१, स्वेतंत्रक्रीण्या गांग्रे,
मनवेत्ताचा रीड, विवाद पूर्व), तत्त्वक्ष बार्य,
क्रिक्त पात्रम-४०१३०५, स्वर्षके: १७६८०६८६४-

'') श्री-तर्प (प्रशान), '() आपना बनता पुष्राचार (पांड - । '(व्यववाद) वा. (आदिनाथ दगडे)

उपानवयनः, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई

सहकारी संस्थाचे उपनिबंधक (म्हाडा), खोली क्रमांकः २९९

विरुध्द) श्रीमती शांता शेंडकर, २) श्री. केतन सतिशबद दूबेगैरअर्जदार 9) भीमारी मोता मंडकार,) हो, सेक्य स्वतिमार्थ हुं । "मन्करण मोतामार्थ हुं ... मोता मातामार्थ मातामारथ मातामारथ मा

उपानवयक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मुंबई

सहकारी संस्थाचे उपनिवधक (म्हाडा), खोली क्रमांकः २११ रिक्ता प्रणाता, गृह निर्माण भवन, त्वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५ १ अर्ज क्रमांक: बतुती ६१ ऑफ २०२२ (U/s) १५१ (B) (२१) (महाराष्ट्र सककारी कायवा १६८-६ १) मातवणी कलावशंन स. गृ. संस्था अर्जवार हिरुख

श्री, रामबली साह.... गैरअर्जवा

१०, गणना चाहु. औ, उपनती चाहु, घोणी अमोधा २०५, विशिष्टा अमार्थ १०, प्रतास्थ्री प्रतास्थ्र १०, प्रतास्थ्य १०, प्रतास्थ्य १०, प्रतास्थ्र १०, प्रतास्थ्र १०, प्रतास्थ्य १०, प्रतास्थ्र १०, प्रतास्थ्य १०,

गोरेगाव, दिंडोशी येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय व्यावसायिक दावा क्र.३४९/२०२१ तकार सादर : २२/११/२०१८ तकार दाखल : १५/०१/२०१९

तांक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ च व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम रणात तजविजीकरिता समन्स.

विवादास्वार द्वारा प्रकारणा तार्वविवादिका सामन, 'संक अर्थाप द्वारा प्रकारणा तार्वविवादिका सामन, 'संक अर्थाप द्वारा प्रकारणा तार्वविवादिका सामन, 'संक आर्थाप द्वारा प्रकारणा तार्वविवादिका सामन, 'संक आर्थाप्य स्तर । 'सामन, 'सामन

फिर्मादीनी किती केली आहे की:

असे की, प्रतिवादीनी संकुताओं व बोल्केडकोंगे सहर द्वारा दाखन केल्याच्या तारकोपासून संपु एका आणि/किंग मुक्तेपारी सांविकेड प्रकार "कि" माने कियोदीने दाता प्राणीतपुत्ता देव एका क.१.१४,८४६६६ एक्स नक लाख पंचार कुता आकर्म स्वाचीका आणि कैसे सेस्क प्रकार, आणी १९५ प्रतिवादी देवाला ब्याजासा करीता सांविकास १०,४५५ प्रतिवादी दाने एका स्टार आंटी किन लीन योगनेअंतर्गत सदर कार कर्जातील एका कियोदीक

करण्यात वाची.

दाज्याची बुतायाची व अधिन विकास प्रतीवत असतामा प्रतीवादीता स्वतः दिवा गांचो चाकर

दाज्याची बुतायाची व अधिन विकास प्रतीवत असतामा प्रतीवादीता स्वतः दिवा गांचो चाकर

प्रतादेश्या जे प्रतीवादी गांचे ना नी दाणी के स्वतः प्रतीवादीता स्वतः विकास प्रतीवादीता प्रतीवादीता क्षणियां हिम्साय दिवा प्रतीवादीता है स्वतः असतीने योग्या मास्तमा तांचे सार्वेष चाला मास्तमत्वेदार्याको क्षण्येती कृष्येत प्रकास असति योग्या मास्तमा तांचे सार्वेष चाला मास्तमत्वेदार्याको क्षण्येती व्यवस्था प्रतावादा क्षण्येत्राचा प्रतीवादा क्षणियां व्यवस्था स्वतायः व्यवस्थाना सार्वेस स्वतः व्यवस्थाना सार्वेस प्रतीवादा क्षणियां क्षणियां क्षण्येत्राच्या सार्वेस स्वतः विकास विका

अप्पर निबंधक शहर दिवाणी न्यायालब, मुंबई

प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे

मुद्रक अनंत बी. शिंद अँण्ड कं. फियोर्टीचे चकील ३११, वर्मा चेंबर, ३१ मजता, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०००१.

महाराष्ट्र कॉपीरेशन तिनिटेड जीलीवृत्र कार्गला १००/१०८, देव जन्मा, ला.सी.वेड, सोरी (गे., वृत्तं-२०००४८, त्य.०२२-१४४२४८४५, Wabsite: www.mahacopin E-mail: mel@isspast.com, CML-1190MH1952PLC028790 ३६ मार्च, २०२३ तेजी संपर्शनमा प्रवृत्तं विचाही व वर्षांकरीता तेवापारिहित विकोध निष्कर्षाचा अहवार

কথানি
তাৰ্বান্ত বুলা হোৱা (শিক্তর)
চানাবান্দিক। বুলা বুলার (শিক্তর)
চানাবান্দিক। শিক্তর কার্বান্তিক।
চানাবান্দিক। শিক্তর কার্বান্তিক।
চানাবান্দিক।
চানাবানিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবানিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবানিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবান্দিক।
চানাবানিক।
চানাবানিক। (64.6 (६५.९२ (६५.९२ 83.3

विकागः पुंबई दिनांकः ०५.०५.

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

To have a large that, My Client MRS

The have residential premises bearing

The have residential premises bearing

The have residential premises bearing NOTICE is hereby given to the public at large that, My C RITY ENGINEER is the owner of the two residential premis-No. 501 and 3103 More Particularly Described in the reunder written.
SCHEDULE 1 FOR PROPERTY BEARING FLAT NO. 501

SCHEDULE 1 FOR PROPERTY BEARING FLAT NO. 501

Flat No. 501, on the 5th Floor, admessuring 1850,98 s. gt. Carpet as per MOFA and as per REPA is 1494,58 Sq. ft. (Carpet Area) and 224,21 sq. ft. area of Deck/Baloncy, along with Three Car Parking Space, in the Building Known as "FL. ORA" in the Housing Complex/project known as "FL. ORA" in the Housing Complex/project known as "HIRANANDAIN FORTUNE CITY "Standing on the Survey No. 57 part and HIRANANDAIN FORTUNE CITY "Standing on the Survey No. 57 part and Stant Metharshart a 41005, as per schedule mentioned in the agreement, hereinafter referred to as the "Sadi fat" by the Sadi fat his becen purchased by client and Mis, Perspina Developers Pvt. Ltd. bearing its Registration No. PVL-1.590-2018 registered on 19/01/2018, (Hereinafter referred to as the said Agreement.)

executing an Agreement for sale dated 1901/2018 executed between my client and Mis, Persipina Developers PvL LLb, bearing its Registration No. PVL-1-930-2018 registered on 1901/2018, (heterinintler referred to as the Scheduler 2 of the Sched

Sd/(Adv. M. A. Ansari)
Shop No. 3A, Ansari Building, Ground.
Floor, Mapleshah Baba Road, 1st Raboo
Thane (w) – 400601. Place: - Thane On this 5th day of May, 2023.

Tamilinad तामिळनाड मकेटाईल बैंक लिमिटेड, दसई शाखा क. ४, शिसार महल, तळमजला, अंबाडी रोड, पंचवटी नाका कार्यक्र कार्यकाळ महल्या महल

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

प्रकोशन औन्द्र विकन्द्रकान ऑर्ड किन्तिशाल ऑर्डेस्ट औन दिवसी ऑब्ट २०३० रणा करमा ११(१) अनको तोविकाता मर्नेटाईन केड निर्तिष्ट, वार्ड क्रांस्ट अधिक नामित्रक प्रकार केडिक्ट केडिक केडिक्ट केडिक्ट केडिक्ट केडिक्ट केडिक्ट केडिक केड

करण्यात तत्र आह. कर्कबारा त्राराणकार्ता १: श्री. महेश के. सिंग, पलंट क्र.४०१, ४या गजला, अवध अगार्टमेंट एष.क.३, विद्यात्रिकसोती जाकेवळ, गोखियां, वार्ष (पूर्व), वर्षश्च तालुका-४०१२०८. कर्कबारा गाराणकार्त २ श्रीमारी विध्येक मृत्य, सिंग, पलंट कर, १४, थवा वल्ला, व्यक्ष अगार्टमेंट एष.क्र.३, विद्यात्रिकसोती जाळेवळ, गोखियां, वसई (पूर्व), वसई तालुका-४०१२०८.

अ. क्र.	सुविधे स्वरुप व खाते क्रमांक	१०.०४.२०२३ रोजी थकवाकी रक्कम	ऋण दस्तावेज/अंतिम नुतनीकरणाचे निष्पादन दिनांक		
₹.	श्री. महेश के. सिंग व श्रीमती प्रियंका एम. सिंग खाते क्र.४४२७००९५०१०००६६ टीएल(एचएल)	८,५०,१२५.१६	१०.११.२०१७		
		अनुसुची व			
अ.फ्र	. मर्यादा तपशिल	प्रतिभूतीचे वर्णन			
8	श्री. महेश के. सिंग व श्रीमती प्रियंका एम. सिंग खाते क.४४२७००९५०१०००६६ टीएल(एचएल)	नावे असलेले निवा अवध अपार्टमेंट, ए	श्री. महेश के. सिंग व श्रीमती प्रियंका एम. सिंग यांच्य नावे असलेले निवासी फ्लॅट क्र.४०१, ४था मजला अवध अपार्टमेंट, ए विंग, क्षेत्रफळ ३४८ थी.फु., जमी- जमीन सक्तें क्र.१२७. क्रिस्सा क्र.३. न्य विद्याविकासीनं		

शाळा, गोखिवरे, वसई (पुर्व), जिल्हा पालघर, महाराष्ट्र -४०१२०८ ग्रेथील जागेचे तत्सम तारण.

श. सुष्मा ऋशिकेश देशमुख यूनियन बैंक Union Bank

दाव्याच्या सुल्काकरिता. ग्रन दिनांक २६ एप्रिल, २०२३

आंफ इंडिया
पहल स्वारत सामग्री
पहल स्वारत सामग्री
सेत्रिय कार्यालय, मुंबई वाशी: रूपा सफायर, ३रा मजला, प्लॉट क.१२, संक्टर १८, सानपाडा स्टेशन समोर,
नयी गंबई–४००७०५, महाराष्ट

हायपोथेकेशन डीड अंतर्गत वँकेला सुरक्षितता म्हणून वाहन हायपोथेकेशनच्या विक्रीसाठी जाहिर सूचना

युनियन बैंक ऑफ इंश्रियाना हायपोधेकेशन जंतरीत वाहानीची जाहिर लिलाव करून विक्री, ज्याचे वर्णन येथे अपूर्त्तमार्थ केले आहे, है आणि पुढ़ीन लाग, शुरूक आणि वर्ष इत्यादींच्या वासुनीक्षिता आयोगित केले जाईद, इस्कुक क्यानी संबंधित शाखा क्यास्थाणकरणा पूर्वीं-नियुनित्तम् हाली स्थावारी केलेल्या ज्यस्थितांचा वाहानीची तपासणी करू बक्तातः जसे आहे जे आहे आणि वसी आहे तसे या आधारण जिलावा आयोगित केला जात आहे. याद्वार संस्ताचारणपणे जातरोत आणि बैंकक्टून कर्जदर्श आणि जानेम्बरए योगा विशेषाः नांदीस स्था आणी आहे, हालानी मृष्ट केलेल्या अदिय वर्षानीस्थार, यूनियन बैंक ऑफ इंडियाच्या ताव्यात घेतलेले याहन देय बसुनीसाठी आणि पुढी

व्याज	व्याज, शुल्क आणि खर्च इ.करिता लिलायात विकले जाईल.						
l		अनुसूची – (वाहनाचे वर्णन)					
अ. इक.	कर्जदाराचे नाव/बाहनाचे तपशिल	आरक्षीत मूल्य व इसारा ठेव रक्कम	शाखेचे नाय य इरठे रक्कमेचे तपशिल				
*	श्री. अमोल बापू शिंदे बजाज ऑटो रिक्षा एमएस-०३-सीएन-५५७८, इंजिन क.एक्षेटब्यवडब्य्यूएनजी०३७५२ चेसिस क.एमडी २ए२५एवाव४एनडब्ल्यूएनजी०२५१० मॉक्स: बजाज ऑटो रिक्षा आर्यः कॉम्पॅबर सीएनजी एएस	आरक्षित मूल्य ९५,०००/- इसारा रक्कम ठेव (इरटे): १०१६ आरक्षित मूल्यावर	कुत्तां शाखा (३१७७०) मोबा.झ.१९१६४७७९७ खाते इ.३१७७०१९८००५०००० आयण्फएससी कोड: यूबीआयएन०५३१७७४ कुतां मुंबई शाखा : मुंबई येथे देश				
OV.	भे. दिया दूसं अंतर डेल्क्स होंग्र अमेश्व एसएस-०३-सीरी-०४४१, इतिक अम्प्रस्थ भेसिस का,प्रश्लेकीएस-२५५४१/४१४११११ का अम्प्रस्थानाव २०००५४ का अम्प्रस्थानाव १००५४४ महिल: इतिका अमेश्व १९, इंप्यूप्ट आपना-डोटीसी	आरक्षित मृत्य २,५०,०००/– इसारा रक्कम ठेव (इरठे): १०% आरक्षित मृत्यावर	कुलां आखा (३१४७०) मोबा क्र-९११४७००९'७ खाते क्र-११४१४९४८०७५००० आवएफएससी कोडः यूवीआयएन०५-११७७४ कुलां मुंबई माखा : मुंबई येथे देय				
100	सुश्री. निजा असलम मुलानी जेव्हलेतिन एन्जीय प्रलाम गमएच-४३-एआर-३४२०, 'इंजिन का. १०सीएल रसेंड१४०३८००४० चेसिस का.गम्परपण्यांत्रीयीग्डीएच०१८७०२ कालाः व्हारी	आरक्षित मृत्य २,२५,०००/- इसाय रक्कम ठेव (इरठे): १०% आरक्षित मृत्याबर	कुरतां ज्ञाखा (११६१२) मोबा.ऋ.९७६४९९५०७० खाते ऋ.११६१२१९८००५०००० आयएफएससी कोड: यूबीआयएन०९११६१५ कुरतां मुंबई काखा : मुंबई येथे देव				

माइलः गन्तरातर एन्याय १.४ एत्पस ८ एक्टाआर लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण : दि.१२.०५.२०२३ रोजी स.११.०० वा. ते दु.०२.०० वा

पत्ता :- पे अँड पार्क, आर-सिटी मॉल समोर, वाधवा एमसीजीएम पार्किंग, घाटकोपर (प), मुंबई-४०० ०८६.

विनांक: २८.०४.२०२३ ठिकाण: सानपाडा

भत्वय व्यवस्थापक, यनियन बँक ऑफ इंडिय